

THE BOMBAY OPIUM SMOKING ACT, 1936.

(Bom, XX of 1936.)

मुंबईचा अफू ओढण्याबाबत अधिनियम, १९३६.

अलक्ष्मणिका।

स्तावना.

कुलसौ.

४८८

विभाग १.

विभाग २.

प्रतिष्ठेध व लियंत्रणः

३०.	खास कलेक्टरांची नेमणूक	५५४
४.	अफू ओढणारी मंडळी	५५४
५.	अफू ओढणाऱ्या मंडळीतील इसमग	५५४
६०.	अफू व अफू ओढण्याचे कोणतेहि साधन यांच्या अस्तित्वावरून काढावयाचे अनुभाव	५५४

विभाग ३.

अपराध व शास्ति.

७.	अफू ओढणाऱ्या मंडळीतील इसम असण्याबद्दल शास्ति	५५५
८.	अफू ओढणाऱ्या मंडळीसाठी जागा सुरु करण्याबद्दल, ठेवण्याबद्दल किवा ती ताब्यांत ठेवण्याबद्दल शास्ति	५५५
९.	अशा मंडळीसाठी जागेचा उपयोग करण्यांत येत असल्याविषयीं खबर देण्यांत मालकाने कसूर केल्याबद्दल शास्ति	५५५
१०.	नंतरच्या अपराधाबद्दल शास्ति	५५५
११.	अपराध न करण्यासंबंधी मुचलका	५५५

कलमें.

पानं

विभाग ४.

कार्यरीति.

१२.	अधिष्ठन काढण्याचा अधिकार	५५६-
१३.	कांहीं अधिकाऱ्यांना प्रवेश करण्याचा, झडती घेण्याचा व धरण्याचा अधिकार	५५६-
१४.	ह्या अधिनियमान्वयें असलेली कर्तव्ये पार पाडण्याच्या कामांत अधिकाऱ्यांना अडथळा करणाऱ्या इसमांस अटक करणे	५५७-
१५.	झडत्या घेण्याची व अटक करण्याची पद्धत	५५७-
१६.	अटक केलेल्या इसमांची व धरलेल्या पदार्थाची व्यवस्था	५५७-
१७.	नांव व राहण्याचें ठिकाण सांगण्याचें नाकारणे	५५७-
१८.	अधिनियमाखालील अपराधांचा तपास करण्याचा कांहीं अधिकाऱ्यांस अधिकार आहे	५५८-
१९.	अधिनियमाखालील अपराध जामीन घेण्यास योग्य असणे	५५८-
२०.	तपासांत धरलेले पदार्थ	५५८-
२१.	अधिनियमाखालील अपराधांचा शोध लावण्याच्या कामीं ज्यांनी मदत केली पाहिजे असे अधिकारी व इसम	५५९-
२२.	अधिनियमान्वयें काम करणाऱ्या अधिकाऱ्यांस मदत करण्याचें कामी हयगय केल्या बदल शास्ति	५५९-
२३.	त्रासदायक रीतीने झडती घेणे किंवा अटक करणे याबदल शास्ति	५५९-
२४.	क्षेत्राधिकार	५५९-
२५.	अपराधांची दखल घेणे	५५९-
२६.	जप्त केल्या जाण्यास पात्र असलेल्या वस्तु	५६०-
२७.	जप्त करतांना अनुसरावयाची कार्यरीति	५६०-

विभाग ५.

संकीर्ण.

२८.	अधिकार सोंपविणे	५६०-
२९.	नियम करण्याचा अधिकार	५६०-
३०.	सद्भावनापूर्वक काम करणाऱ्या इसमांस संरक्षण व दावे व खटले दाखल करण्याची मुदत	५६१-
३१.	कांहीं अधिकारी लोकसेवक असणे	५६१-

अनुसूची.

सन १९३६ चा मुंबई अधिनियम नमांक २०.

[मुंबईचा अफू ओढण्याबाबत अधिनियम, १९३६.]

[७ डिसेंबर १९३६.]

हा अधिनियमांत पुढील आदेश व अधिनियम यांनवयें अनुकूलजा, रूपभेद व सुधारणा करण्यांत आल्या आहेत :—

भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश.

सन १९४५चा मुंबई अधिनियम १७.

सन १९४९चा मुंबई अधिनियम ४३.

विधि अनुकूलन आदेश, १९५०.

मुंबई इलाख्यांत अफू ओढण्याच्या चालीवर नियंत्रण ठेवण्याबाबत आणि
अशा रीतीने अफू ओढण्यासाठी इसमानीं एकत्र जमण्यास प्रतिबंध
करण्याबाबत अधिनियम.

ज्याअर्थी, यांत यापुढे सांगितलेल्या रीतीने मुंबई इलाख्यांत अफू ओढण्याच्या चालीवर नियंत्रण ठेवणे व अशा रीतीने अफू ओढण्यासाठी इसमानीं एकत्र जमण्यास प्रतिबंध करणे इष्ट आहे ; आणि ज्याअर्थी, प्रस्तुत अधिनियम संभत करण्यासाठी भारत शासन अधिनियम, कलम ८०-अ, पोट-कलम (३) अनवये आवश्यक असलेली गव्हर्नर-जनरल यांची पुर्व संजुरी व तसेच उक्त अधिनियमाचे कलम ८०-क अनवये आवश्यक असलेली गव्हर्नर यांची पुर्व संजुरी मिळविण्यांत आली आहे ; त्याअर्थी, याअनवये पुढीलप्रसारे अधिनियम करण्यांत आला आहे :—

विभाग १.

प्रारंभिक.

१. (१) हा अधिनियमास मुंबईचा अफू ओढण्याबाबत अधिनियम, १९३६ असे म्हणावे. लघुसंज्ञा, व्याप्ति व सुखवात.

(२) तो संबंध मुंबई इलाख्यास लागू आहे.

(३) हे कलम ताबडतोव अंमलांत येईल. राज्य सरकारास, राजपत्रांत प्रसिद्ध किलेल्या अधिसूचनेवरै, अशा अधिसूचनेत नमण्यांत येईल त्या तारखेस हा अधिनियमाचे बाकीचे उपबंध अंमलांत येतील असा निवेश देण्याचा अधिकार आहे.

२. विषयांत किंवा संदर्भात एतद्विषद कांहीं नसल्यास, हा अधिनियमांत—

व्याख्या.

(१) “कलेक्टर” या संज्ञेत, हा अधिनियमाअनवये कलेक्टरचे अधिकार चालविण्यासाठी व कर्तव्ये बजावण्यासाठी कलम ३ अनवये नेमलेल्या अधिकारांचा सामान्य किंवा

(२) “कमिशनर” म्हणजे उत्पादनशुल्क कमिशनर;

(३) “योग्य रीतीने अधिकार दिलेला” या शब्दप्रयोगाचा अर्थ, राज्य सरकारने सामान्य किंवा विशेष आदेशाद्वारे योग्य रीतीने अधिकार दिलेला असा समजावा ;

(४) “धूमपानाचे साधन” या शब्दप्रयोगाचा अर्थ, अफू ओढण्यासाठी उपयोगांत आणलेली कोणतीही वस्तु असा समजावा ;

(५) “अफू” या संज्ञेवा अफू अधिनियम, १८७८ यांत जो अर्थ दिलेला आहे तोच अर्थ आहे व तीत चंडोल, मादत, अफवा गाळ (ओपियम ड्रॉस) किंवा अफू ओढण्याच्या चिलमांतुन काढलेले खरबड आणि अफू ओढण्यासाठी ज्याचा उपयोग होईल अशा अफूचा बनविलेला इतर प्रत्यक्ष पदार्थ किंवा मिश्रण यांचा समावेश होतो;

(६) “जागा” या संज्ञेत घर, इमारत, दुकान, झोपडी, तंबू, नाव किंवा जलयात्र व त्याचा कोणताहि भाग यांचा समावेश होतो; आणि

(७) “त्यार केलेली अफू” या शब्दप्रयोगाचा अर्थ, ओढण्यास सुप्राप्त अशा सत्त्वांत अफूचे रूपांतर करण्यासाठी योजिलेल्या अनेक प्रयोगांनंतर अफूचासूत्र काढलेला कोणताहि अफूचा पदार्थ आणि अफूचा गाळ (ड्रॉस) किंवा अफू ओढण्यानंतर शिल्पक राहिलेला इतर पदार्थ असा समजावा.

विभाग २.

प्रतिषेध व नियंत्रण.

साम
कलेक्टरांची
नेमणूक.

३. राज्य सरकारास, राजपत्रांत प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, असे अधिकार चालविताना व अशी कर्तव्ये बजघतांना अशा इसमावर कमिशनर व राज्य सरकार यांच्या नियंत्रणाशिवाय राज्य सरकार वेळोवेळी निर्विष्ट करील असें आणखी नियंत्रणातील कोणत्याहि जिल्हांत किंवा क्षेत्रांत ह्या अधिनियमांनवर्ये कलेक्टराला दिलेले सर्व किंवा कोणतीहि अधिकार चालविष्यासाठी आणि त्याजकडे सोंपविलेली सर्व किंवा कोणतीहि कर्तव्य बजावण्यासाठी, जमीन भहुलाच्या कलेक्टराव्यतिरिक्त इतर कोणत्याहि इसमास नेमण्याचा अधिकार आहे.

अफू
ओढणारी
मंडळी.

४. जेव्हां दोन किंवा अधिक इसमाच्या मंडळीतील इसमाचा सामान्य हेतु अफू ओढणे किंवा ओढण्यासाठी अफू त्यार करणे हा असेल तेव्हां, अशा मंडळीस अफू ओढणारी मंडळी असें घ्णावें.

स्पष्टीकरण १.—जी मंडळी जमली तेव्हां अफू ओढणारी मंडळी नसेल ती नंतर तशी मंडळी होऊ शकेल.

स्पष्टीकरण २.—एखादा मनूष व त्याची पत्ती, जरी त्याचा सामान्य हेतु अफू ओढणे अगर ओढण्यासाठी अफू त्यार करणे हा असला तरी, हा कलमाच्या अर्थानुसार ती अफू ओढणारी मंडळी आहे असें समजाता काशा नये.

अफू
ओढणाऱ्या
मंडळीतील
इसम.

५. ज्या गोष्टीमुळे एकादी मंडळी अफू ओढणारी मंडळी ठरते त्या गोष्टी याहीत असतां जो कोणी इसम तशा मंडळीत जाणून बुजून सामोल होईल किंवा तीत राहण्याचे चालू ठेवील तो, त्या मंडळीतील इसम आहे असें समजावें.

अफू व अफू
ओढण्याचे
कोणतीहि
संधन
यांच्या
अस्तित्वावरून
काढावयाचे
नु मान.

६. जेथे दोन किंवा अधिक इसम जमले असतील अशा कोणत्याहि जागेत कोणतीहि अफू किंवा त्यार केलेली अफू आणि अफू ओढण्याचे कोणतीहि साथन किंवा अफू त्यार करण्याकरितां उपयोगांत आणले जाणारें कोणतीहि उपकरण या वस्तु असल्या तर, ती गोष्ट अशा मंडळीतील प्रत्येक इसम अफू ओढण्यासाठी किंवा ओढण्याकरितां अफू त्यार करण्यासाठी अशा जागेत हजर आहे असें अनुशास काढण्यास पुरेसी आहे असें शान्तें जाईल.

विभाग ३.

अपराध व शास्ति.

७. जो कोणी इसम् अफू ओढणान्या मंडलीतील असेल तो, दोषी ठरविण्यांत आला असतां, अफू दोहोपैकीं कोणत्याहि एका प्रकारच्या पराकाळा एक सहिना मुदतीच्या कैदेच्या शिक्षेस पात्र होईल किंवा ओढणान्या पराकाळा रु. १०० दंडाच्या शिक्षेस पात्र होईल किंवा या दोन्ही शिक्षास पात्र होईल.

मंडलीतील
इसम्
असण्याबद्दल
शास्ति.

८. जो कोणताहि इसम्—

(अ) अफू ओढणान्या मंडलीसाठीं कोणतीहि जागा सुरु करील किंवा ठेवील किंवा उपयोगांत आणील किंवा वर सांगितलेल्या कारणासाठीं उपयोगांत आणलेल्या किंवा ठेवलेल्या कोणत्याहि जागेत व्यवहार चालविण्यांत कोणत्याहि रीतीने मदत करील, अथवा

(ब) कोणत्याहि जागेचा मालक किंवा भोगवटा करणारा किंवा उपयोग करणारा किंवा तिची व्यवस्था पहाणारा किंवा तिच्यावर नियंत्रण ठेवणारा असून अफू ओढणान्या मंडलीसाठीं ती जागा सुरु करण्यास, ठेवण्यास किंवा उपयोगांत आणण्यास जाणून बुजून परवानी वेईल,

त्यास, दोषी ठरविण्यांत आले असतां, दोहोपैकीं कोणत्याहि प्रकारच्या पराकाळा सहा अहिने अमुदतीच्या कैदेची शिक्षा होईल किंवा पराकाळा रु. १,००० दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

(२) तद्विरुद्ध सिद्ध करण्यांत येईपर्यंत, पोट-कलम (१), कंडिका (ब) भद्रे उल्लेख केलेली जागा सुरु करणान्या किंवा ती ठेवणान्या किंवा उपयोगांत आणणान्या इसमानें केलेला अपराध हा, उक्त कंडिका (ब) खालील अपराध केल्याचा आरोप ठेवण्यांत आलेल्या इसमाच्या प्रत्यक्ष कबज्जांत असलेल्या जागेत घडला असे सिद्ध शालें तर, अशा आरोपित इसमानें असा अपराध केला आहे असे गृहीत धरण्यांत येईल.

९. जो कोणो, कोणत्याहि जागेचा मालक असून व अशी जागा, या ती त्याच्या प्रत्यक्ष कबज्जांत अशा मंडली-असो वा नसो, अफू ओढणान्या मंडलीसाठीं उपयोगांत आणली जात आहे किंवा जाण्याच्या बेतांत साठीं आहे ही गोष्ट त्यास भाहीत असून किंवा तसा सकारण त्याचा समूल त्यासंबंधीची खबर शक्य जागेचा तितलया लवकर जातीने किंवा आपल्या अभिकृतप्रभार्फत किंवा सेवकामार्फत कलेक्टरला किंवा उपयोग अगदीं नजीकचे पोलीस ठाणे स्वार्थीने असलेल्या अधिकाऱ्यास किंवा ह्वा अधिनियमाअन्वये करण्यांत शिक्षापात्र असलेल्या अपराधांची औकशी करण्यास ह्वा अधिनियमाअन्वये अधिकृत केलेल्या अधि-येत असल्या-काच्यास देण्यांत कसूर करील तो, दोषी ठरविण्यांत आला असतां, पराकाळा रु. ५०० दंडाच्या विषयीं शिक्षेस पात्र होईल.

खबर देण्यांत
मालकाने
कसूर
केल्याबद्दल
शास्ति.

१०. जो कोणताहि इसम् कलम ७, कलम ८ किंवा कलम ९ खालील अपराधाबद्दल दोषी नंतरच्या ठरविण्यांत आल्यावर, उक्त कलमापैकीं कोणत्याहि कलमाखालील अपराधाबद्दल पुन्हा दोषी ठरेल अपराधाबद्दल तो, अशा नंतरच्या कोणत्याहि अपराधाबद्दल, पहिल्याने दोषी ठरविण्यांत आल्यावर त्यास जी शास्ति. शिक्षा देण्यांत आली असेल त्या शिक्षेच्या डुपटीहून अधिक नाहीं अशा वाढविलेल्या शिक्षेस पात्र

अपराध न
करण्याबद्दल
मुचलका.

११. (१) जेव्हां कोणत्याहि इसभासं ह्या विभागाअन्वये शिक्षापात्र असलेल्या अपराधाबद्दल दोषी ठरविण्यांत आले असेल आणि त्यास दोषी ठरविणाऱ्या न्यायालयाचे असे मत असेल की, अशा इसभासं ह्या विभागाअन्वये शिक्षापात्र असलेले अपराध आपण करणार नाहीं याबद्दल मुचलका करून वेणे आवश्यक आहे तेव्हां, अशा न्यायालयास, अशा इसभासं शिक्षा देतेवेळीं, न्यायालयास ठरविणे योग्य वाटेल अशा तीन वर्षांहून अधिक नसलेल्या मुदतीत, असे अपराध न करण्याबद्दल त्याच्या प्राप्तीच्या साधनांच्या प्रभाणांत असेल अशा रकमेचा, मुचलका जामिनांनिशी किंवा जामिनांचून, करून देण्याविषयीं आवेदा देण्याचा अधिकार आहे.

(२) असा मुचलका ह्या अधिनियमास जोडलेल्या अनुसूचीत असलेल्या नमुन्याप्रमाणे असल्या पाहिजे व दंड प्रक्रिया संहिता, १८९८ हिचे उपबंध ज्ञेथवर लागू असलील तेथवर अशा मुचलक्याशी संबंध असलेल्या सर्व बाबतीत, जणू असा मुचलका उक्त संहितेचे कलम १०६ अन्वये दिलेल्या आवेदाव्यावारे शांतता राखण्यासाठी करून दिलेला मुचलका आहे असे समजून, लागू होतील.

(३) जर अपिलात किंवा अन्यथा दोषसिद्धि रद्द करण्यांत आली तर, अशा रीतीने करून दिलेला मुचलका निरर्थक होईल.

(४) अपील न्यायालयास किंवा फेरतपासणी करण्याचा आपला अधिकार चालविताना उच्च न्यायालयास देखील ह्या कलमाअन्वये आवेदा देण्याचा अधिकार असेल.

विभाग ४.

कार्यरीति.

अधिपत्र
काढण्याचा
अधिकार.

१२. कविशनरास, कलेक्टरास किंवा योग्य रीतीने अधिकार दिलेल्या कोणत्याहि अधिकाऱ्यास किंवा ह्या अधिनियमाखालील अपराधांची दखल घेण्यास कलम २४ अन्वये अधिकृत केलेल्या फौजदारी न्यायाधिशास, ह्या अधिनियमाखालील अपराध ज्याने केला आहे असे त्यास सकारण वाटत असेल अशा कोणत्याहि इसभास अटक करण्यासाठी अधिवत्र काढण्याचा अधिकार आहे किंवा केला जात आहे अगर कोणत्याहि जागेत ह्या अधिनियमाखालील अपराध करण्यांत आलेला आहे किंवा केला जात आहे अगर केला जाण्याचा संभव आहे अश्वा अफू, अफू ओढण्याचे साधन किंवा अफू त्यार करण्याकरितां उपयोगांत आणलेले कोणतेहि उपकरण ज्या जागेत ठेवण्यांत किंवा लपविण्यांत आलेले आहे असे त्यास सकारण वाटत असेल त्या जागेची दिवसा किंवा रात्रीं झडती घेण्यासाठी अधिपत्र काढण्याचा अधिकार आहे.

कांहीं
अधिकाऱ्यांना
प्रवेश
करण्याचा,
झडती
घेण्याचा
व धरण्याचा
अधिकार.

१३. विभाग ३ खालील एकदा अपराध कोणत्याहि जागेत करण्यांत आलेला आहे, केला जात आहे किंवा केला जाण्याचा संभव आहे असा कविशनराचा, कलेक्टराचा, किंवा योग्य रीतीने अधिकृत केलेल्या कोणत्याहि अधिकाऱ्याचा सकारण समज झाला असेल तर, त्यास—

(अ) ज्या इसभाची घटत घेणे त्यास आवश्यक वाटेल त्या इसभासह दिवसा अगर रात्रीं अशा जागेत प्रवेश करण्याचा अधिकार आहे;

(ब) ज्या जागेत कोणतीहि अफू किंवा अफू ओढण्याचे साधन किंवा अफू त्यार करण्यासाठी उपयोगात आणलेले कोणतीहि उपकरण ठेवलेले अगर लपविलेले आहे असा त्याचा सकारण समज असेल अशा कोणत्याहि जागेची झडती घेण्याचा अधिकार आहे;

(क) अशा जागेत आढळलेल्या कोणत्याहि इसभास किंवा ज्याने विभाग ३ खाली शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असा त्याचा सकारण समज असेल अशा कोणत्याहि इसभास अटकावून ठेवण्याचा व त्याची झडती घेण्याचा आणि त्यास योग्य वाटल्यास अशा इसभास अटक करण्याचा अधिकार आहे; आणि

(ड) अशा जागेत किंवा अशा इसभाच्या अंगावर किंवा त्याच्या जवळपास सांघडलेली सर्व अफू व अफू ओढण्याची साधने आणि अफू त्यार करण्याच्या कामी उपयोगांत आणलेली कोणतीहि उपकरणे हीं धरण्याचा अधिकार आहे.

१४. कमिशनर, कलेक्टर किंवा योग्य रीतीने अधिकार दिलेला कोणताहि अधिकारी यास ह्या अधिनियमाच्या अधिनियमात्मक्यावर असलेले त्याचे कर्तव्य पार पाडण्याचे कामी अडथळा करणाऱ्या कोणत्याही माझनवये असेही इसमाला किंवा ह्या अधिनियमात्मक्यावर बैठकारीत्या अभिरक्षेत अटकावून ठेवलेल्या इसमाला, तो अशा लेली कर्तव्ये अभिरक्षेतून पठून गेला असेल अगर त्याने पठून जाण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हां, फौजदारी पार प्राडण्याच्याचिनाच्या आदेशावरूपून व अधिष्ठावावरूपून अटक करण्याचा अधिकार आहे.

क्षडत्या
घेण्याची
व अटक कर-
ण्याची पद्धत.
अडथळा
करणाऱ्या
इसमाल
अटक करणे.

१५. (१) दंड प्रक्रिया संहिता, १८९८ हिचे उपर्युक्त, ते ह्या अधिनियमाच्या उपर्युक्तींची विसंगत नसतील तेथवर, ह्या अधिनियमात्मक्यावर काढलेल्या सर्व अधिष्ठ्रांच्या बाबतींत व तसेच अटक करण्याच्या व झडत्या घेण्याच्या बाबतींत लागू असतील.

(२) अशी सर्व अधिकारे पोलीस अधिकार्यांने किंवा याबाबत योग्य रीतीने अधिकार दिलेल्या उपर्युक्त शुल्क विभागाच्या अधिकार्यांने किंवा अधिष्ठ्र काढणाऱ्या अधिकार्यांस योग्य वाढल्यास कोणत्याहि इतर इसमाले बाबालर्ले घाहिजेत;

परंतु, झडत्याची वेळी स्थानिक साक्षीदार वैरहजर असेल व ते कां पैरहजर होते याबद्दल न्यायालयाची खात्री होईल अशा रीतीने खुलासा करण्यात आला, तर अशी झडती अवैध, सदैष किंवा नियमबाबूल्य आहे असें सरवजती कापा नये.

१६. (१) कलम १२ अन्वये काढलेल्या अधिष्ठ्रात्मक्यावरे अटक केलेला प्रत्येक इसम व धरलेला अटक केलेला ग्राहक यदार्थ हे, ज्याने अधिष्ठ्र काढले त्या प्राधिकार्याकडे विलंब न लावता, पाठविण्यांत आले इसमाची शाहिजेत, आणि कलम १३ किंवा कलम १४ अन्वये अटक केलेला प्रत्येक इसम व धरलेला प्रत्येक व धरलेल्या पदार्थाची व्यवस्था.

(अ) कलम १४ अन्वये योग्य रीतीने अधिकार दिलेल्या अगदी नजीकच्या अधिकार्याकडे अथवा

(ब) (१) बृहन्मुखींत, घुर्बई शहर पोलीस अधिनियम, १९०२ याच्या अर्थानुसार विभाग स्वाधीन असलेल्या अगदी नजीकच्या अधिकार्याकडे; आणि

(२) इतर ठिकाणी, दंड प्रक्रिया संहिता, १८९८ हिच्या अर्थानुसार अगदी नजीकच्ये पोलीस ठाणे स्वाधीन असलेल्या अधिकार्याकडे,

विलंब न लावता पाठविण्यांत आले घाहिजेत.

(२) ह्या कलमात्मक्यावरे ज्या प्राधिकार्याकडे किंवा अधिकार्याकडे कोणताहि इसम किंवा पदार्थाचा याडविण्यांत येईल त्याने शक्य असेल तितक्या त्वरेने अशा इसमाची किंवा पदार्थाची विधीनुसार व्यवस्था लाभाव्यासाठी आवश्यक असेल अशी उपायांजना केली घाहिजे.

१७. (१) राज्य सरकार सामान्य किंवा विशेष आदेशाद्वारे याबाबत निर्दिष्ट करील अशा नांव व दर्जाच्या कोणत्याहि अधिकार्यात्मक्याक्षम, जेव्हा कोणताहि इसम ह्या अधिनियमालालील अवश्यक करील राहण्याचे किंवा त्याच्यावर असा अपराध केल्याचा आरोप ठेवण्यांत येईल आणि तो अशा अधिकार्याने विचारले, असतां आपले नांव व राहण्याचे ठिकाण संगण्याचे नाकारील किंवा जे नांव व संगण्याचे रहण्याचे ठिकाण संगोल तेव्हां, त्याचे नांव व राहण्याचे ठिकाण शोधून काढण्यासाठी त्यास अटक करण्याचा अशा अधिकार्यास अधिकार आहे.

(२) अशा इसमाचे खरें नांव व राहण्याचे ठिकाण शोधून काढल्यानंतर ज्या ज्या वेळी तसें कफर्सविष्यांत येईल त्या त्या वेळी त्यानें फौजदारी न्यायाधिशापुढे हजर राहण्याबद्दल जामिनानिशी किंवा जामिनांवांचून मुचलका लिहून दिला तर, त्यास सोडून देण्यांत आले पाहिजे:

परंतु, जर अशा इसम भारताचा रहिवासी नसेल तर, अशा मुचलव्यास भारतांत राहणारे एक किंवा एकाहून अधिक इसम जामिन राहिले पाहिजेत.

(३) अशा इसमास अटक केल्यापासून चोवीस तासांच्या आंत त्याचे खरें नांव व राहण्याचे ठिकाण शोधून काढण्यांत आले नाहीं किंवा तो मुचलका लिहून देण्यांत कसूर करील किंवा तवें कफर्सविष्यांत आले असतां पुरेसे जामिन देण्यांत कळूर करील तर, त्याला क्षत्राधिकार असलेल्या अगदी नजीकच्या फौजदारी न्यायाधिशाकडे पाठविष्यांत आले पाहिजे.

अधिनियमा-
खालील
अपराधांचा
तपास
करण्याचा
कांही
अधिकाऱ्यांस
अधिकार
आहे.

१८. (१) कमिशनरास, कलेक्टरास व योग्य तीरीने अधिकार दिलेल्या अधिकाऱ्यास, ज्या क्षेत्रासाठी तपास नेण्यांत आले असेल त्या क्षेत्राच्या हक्कीत, ह्या अधिनियमाअन्वये शिक्षापात्र असलेल्या सर्व अपराधांचा तपास करण्याचा अधिकार आहे.

(२) अशा प्रत्येक अधिकाऱ्याने अशा तपासाचे काम चालविताना, दंड प्रक्रिया संहिता, १८९८ अन्वये संज्ञेय अपराधांचा तपास करण्यासंबंधीं योलीक ठाणे स्वाधीन असतांच्या अधिकाऱ्यास जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार चालविले पाहिजेत :

परंतु—

(अ) आरोपित इसमाला फौजदारी न्यायाधिशाकडे पाठविणे न्याय्य होईल इतका पुरेसा पुरावा नाहीं किंवा संशय घेण्यास वाजवी कारण नाहीं असें किंवा अटक केलेल्या इसमास ताकीद देऊन सोडून देण्यांत यावें तरें जग्ता अधिकाऱ्याचे सर शाले तर, अशा अधिकाऱ्याने, फौजदारी न्यायाधिशापुढे अशा इसमास हजर राहण्याविषयीं जर व जेव्हां कफर्सविष्यांत येईल तर व तेव्हां त्याप्रमाणे हजर राहण्यासाठीं त्याने जामिनानिशी किंवा जामिनांवांचून मुचलका लिहून विल्यानंतर, त्यास सोडून दिले पाहिजे आणि अशा अधिकाऱ्याने प्रकरणाचे संतुष्ट प्रतिवत्त आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे, कोणी असल्यास, पाठविले पाहिजे व अशा प्रतिवृत्तावर त्यास जो आदेश दिला जाईल त्याप्रमाणे वागले पाहिजे.

(ब) कमिशनर व कलेक्टर यांच्यांतिरिक्त अशा अधिकाऱ्यांचे अधिकार, राज्य सरकार ठरवील अशा आणखी फेरफारांस व निर्वधांस अधीन असतील.

अधिनियमा-
खालील
अपराध
जामीन
घेण्यास
योग्य असणे.

१९. (१) ह्या अधिनियमाअन्वये शिक्षापात्र असलेले सर्व अपराध जामीन घेण्यास योग्य असतील.

(२) ह्या अधिनियमाअन्वये शिक्षापात्र असलेल्या अपराधाचा तपास कलम १८ अन्वये अधिकृत केलेल्या कोणत्याहि अधिकाऱ्यास, ह्या अधिनियमाअन्वये शिक्षापात्र असलेल्या अपराधाबद्दल अधिकाऱ्यांचून अटक केलेल्या कोणत्याहि इसमास दंड प्रक्रिया संहिता, १८९८ च्या उपबंधानुसार जामिनावर सोडण्याचा अधिकार असेल.

२०. जेव्हां कलम १८ अन्वये दिलेले अधिकार चालविणाऱ्या कोणत्याहि अधिकाऱ्याने कोणताहि पदार्थ धरला असेल तेव्हां, अशा अधिकाऱ्यानें, आवश्यक असेल असी चौकटी केल्यानंतर—

(अ) जर असा पदार्थ अटक केलेल्या कोणत्याहि इसमासवील खटल्यांत पुरावा म्हणून आवश्यक आहे असें दिसून येईल तर, असा पदार्थ, अशा इसमास ज्या फौजदारी न्यायाधिशाकडे पाठविष्यांत आले असेल त्या फौजदारी न्यायाधिशाकडे पाठविला पाहिजे ;

(ब) जर असा पदार्थ जप्त केला जाण्यास पध्न आहे परंतु वर सांसिद्धान्रसाणे पुरावा म्हणून त्याची आवश्यकता नाहीं असें दिसून येईल तर, असा पदार्थ, तो धरल्याच्या तवशिलाच्या प्रतिवृत्तासह, आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे, कोणी असल्यास, पाठविला पाहिजे ;

(क) जर कोणताहि अपराध घडल्याचे दिसून आले नाहीं तर, असा पदार्थ, ज्याच्या कब-
जातून तो घेण्यांत आला होता त्या इत्यास परत दिला पाहिजे व आवल्या वरिष्ठ अधिकाऱ्या-
कडे, कोणी असल्यास, त्याप्रमाणे कळविले पाहिजे.

२१. सर्व ग्राम-अधिकारी, सरकारला उपयक्त असलेले सर्व ग्रामसेवक आणि पोलीस, जंगल, अधिनियमा-
सीसामुळे व लवण महसूल या विभागाचे सर्व अधिकारी व मुख्यमंत्री पौर्ण इस्टच्या नोकरीत असलेले खालील
सर्व इसम हे—

(अ) ह्या अधिनियमाखालील जो कोणताहि अपराध करण्यांत आला असेल व तसेच जो शोध
करण्याचा इराशा किंवा तयारी असेल व ज्याविषयीं त्यांस याहीती खालील असेल असा लावण्याच्या
अपराधाची खबर, कलम १२ किंवा कलम १३ किंवा कलम १८ यांत सांगितलेल्या अधिकाऱ्यांनी
ऐकीं कोणत्याहि अधिकाऱ्यास ताबडतोब देण्यास बांधलेले असतील;

(ब) जो अपराध केला जाण्याच्या बेतांत आहे असें त्यांस याहीत असेल किंवा तसा त्यांचा अधिकारी
सकारण सबज असेल असा कोणताहि अपराध करण्यास प्रतिबंध करण्यासाठी त्यांस शक्य व इसम.
असतील असे सर्व वाजवी उपाय करण्यास बांधलेले असतील; तसेच

(क) ह्या अधिनियमाचे उपबंध अंमलांत आण्याचे कार्मी अशा अधिकाऱ्यास भदत करण्यास
बांधलेले असतील.

२२. भागील कलमांत सांगितलेला जो कोणताहि अधिकारी किंवा इसम वैथ सबवीवांडून, अधिनियमा-
कलम १२ किंवा कलम १३ किंवा कलम १८ मध्ये सांगितलेल्या अधिकाऱ्यांपैकी कोणत्याहि अन्वयें काम
अधिकाऱ्यास भागील कलमाअन्वयें आवश्यक असलेल्या रीतीने खबर देण्यांत किंवा प्रतिबंधक करणाऱ्या
उपाय योजन्यांत किंवा भदत करण्यांत हयगय करील किंवा तसें करण्याचे नाकारील तो, दोषी अधिकाऱ्यांस
ठरविष्यांत आला असती, पराकाढा रु. ५०० दंडाच्या शिक्षेस पात्र होईल.

कार्मी
हयगय
केल्याबद्दल
शास्ति.

वासदायक
रीतीने
झडती
घेणे किंवा
अटक करणे

२३. ह्या अधिनियमाअन्वयें अधिकार दिलेला जो कोणताहि अधिकारी—

(अ) संशय घेण्यास वाजवी कारण नसतांना, कोणत्याहि जागेत प्रवेश करील किंवा तिची
झडती घेईल किंवा घेवील, अथवा

(ब) ह्या अधिनियमाअन्वयें जप्त केला जाण्यास पात्र असलेला कोणताहि पदार्थ धरण्याचा
किंवा त्याच्या संबंधांत झडती घेण्याचा बहाणा करून कोणत्याहि इसभाची सालसत्ता वासदायक याबद्दल
रीतीने व विनाकारण धरील, अथवा

(क) कोणत्याहि इत्यास वासदायक रीतीने व विनाकारण अटकावून ठेवील, त्याची झडती
घेईल किंवा त्यास अटक करील

तो, दोषी ठरविष्यांत आला असती, पराकाढा रु. ५०० दंडाच्या शिक्षेस पात्र होईल.

२४. ब्रेसिडेन्सी फौजदारी न्यायाधीश किंवा पहिल्या वर्गाचा फौजदारी न्यायाधीश किंवा यावाहत खेत्राधिकार,
योग्य रीतीने अधिकार दिलेला दुसऱ्या वर्गाचा फौजदारी न्यायाधीश यांव्यतिरिक्त इतर कोण-
त्याहि फौजदारी न्यायाधीशानें ह्या अधिनियमाखालील कोणत्याहि अपराधाची दखल घेतां काशा नये.

२५. कोणत्याहि फौजदारी न्यायाधीशानें—

(अ) कलिशनर किंवा कलेक्टर किंवा कलम १२ अन्वये योग्य रीतीने अधिकार दिलेला अपराधाची
कोणताहि इतर अधिकारी किंवा पोलीस अधिकारी याजकडून तक्कार किंवा खबर आल्यावेरीज, दखल घेणे.
अथवा

(ब) त्यास स्वतःस माहीत असल्याखेरोज किंवा स्वतःस संशय आल्याखेरोज,
ह्या अधिनियमाभन्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याहि अपराधाची दखल घेतां काढा नये.

अप्त केल्या
जाण्यास
असलेल्या
वस्तु.

२६. जेव्हां जेव्हां ह्या अधिनियमाखालील कोणताहि अपराध करण्यांत आला असेल तेव्हां
तेव्हां, एखाचा जागेत सापेडलेली किंवा अकू ओढण्याच्या बंडलीतील इसमाजवळ सापेडलेली सर्व अफ,
तयार केलेली अफू, अकू ओढण्याची साधने व अफू तयार करण्यासाठीं वापरण्यांत आलेली उपकरणे
हीं, तीं वाहून नेण्यासाठीं वापरलेली पात्रे, बाराने, वेळने, जनावरे, गाडचा, जलयाने किंवा
वाहतुकीचीं इतर सधने यांसह, जप्त केलीं जाण्यात पात्र असतील.

अप्त
करतांना
अनुसरावया
ची
कार्यरीति.

२७. (१) ह्या अधिनियमाखालील अपराधाचा इसाक खालू असतांना, मग त्यांत आरोपी
इसमास दोघी ठरविण्यांत आले असो अथवा विर्वेषी ठरविण्यांत आले असो, न्यायालयाने, ह्या
अधिनियमाभन्वये धरलेला कोणताहि पदार्थ यांगील कलमाभन्वये जप्त केला जाण्यास पात्र आहे
किंवा कसे याबाबत निर्णय केला पाहिजे व जर तो घटार्थ अशा रीतीने जप्त केला जाण्यास पात्र
आहे असा त्याने निर्णय दिला तर, त्याप्रमाणे तो जप्त करण्याविषयीं आदेश देण्याचा त्यास अधि-
कार आहे.

(२) जेव्हां ह्या अधिनियमाभन्वये धरलेला कोणताहि पदार्थ यांगील कलमाभन्वये जप्त केला
जाण्यास पात्र असल्याचे दिसून घेंडल, परंतु त्याच्या लंबधांत अपराध करणारा इसमाजात नसेल
किंवा संविडू शकत नसेल लेव्हां, कलेक्टरास किंवा यांगाबत योग्य रीतीने अधिकार दिलेला इतर
अधिकान्यास, अशा पात्रतेसविष्यीं औरुकर्ती काळज ती ठरविण्याचा व त्याप्रमाणे तो घटार्थ जप्त
करण्याविष्यीं आदेश देण्याचा अधिकार आहे:

परंतु, कोणताहि पदार्थ धरल्याच्या तारखेपासून एक लहिण्याची शुद्धत संजेवर्त किंवा त्या
पदार्थवर कोणताहि हक्क सांगणाऱ्या कोणत्याहि इसमाजे स्मृणे एकून घेतल्यावौचून, तसेच आपल्या
हक्काच्या समर्थनार्थ तो दो कोणताहि साक्षीपुरावा हजर करील तो एकून घेतल्यावौचून, असा
पदार्थ जप्त करण्याविषयीं कोणताहि आदेश देलां काढा नये:

तसेच, जर अफूव्यतिरिक्त असा इतर कोणताहि पदार्थ त्वरित व स्वाभाविकीत्या सडून जाण्या-
सारखा असेल किंवा जर त्याची विक्री केल्याने त्याच्या मालकाराचा फायदा होईल असें कलेक्टरच्ये
किंवा इतर अधिकान्याचे मत असेल तर, त्यास कोणत्याहि वेळीं तो विकण्याविषयीं निर्देश देण्याचा
अधिकार आहे व ह्या पोट-कलमाचे उपबंध, शक्य असेल तेथवर, अशी विक्री करून आलेल्या
निवळ रकमेस लागू असतील.

(३) जो कोणताहि इसम दोघी ठरविण्यांत आला नसेल व जो ह्या कलमाभन्वये जप्त केलेल्या
भालमत्तेवर कोणताहि हक्क सांगेल त्यास जप्तीच्या आदेशावर सेशन न्यायालयाकडे अषील करण्या-
चा अधिकार आहे.

विभाग ५.

संकीर्ण.

२८. ह्या अधिनियमाभन्वये कमिशनरास किंवा कलेक्टरास दिलेले अधिकार, राज्य सरकारच्या
सामान्य किंवा विशेष आदेशांस अधीन राहून, आपल्या हताखालील कोणत्याहि अधिकान्याकडे
सर्वस्वीं किंवा अंदात: संविधून देण्याचा यथास्थिति कमिशनरास किंवा कलेक्टरास अधिकार आहे.

२९. (१) ह्या अधिनियमाचे उपबंध अंमलात आणण्यासाठीं नियम करण्याचा राज्य सरकारास
अधिकार आहे.

नियम
करण्याचा
अधिकार.

(२) विशेषेकरून व दरील उपर्याच्या सामान्यतेस बाब्द येऊ न वेतां, असे नियम पुढील सर्व किंवा त्यांपैकीं कोणत्याहि प्रयोजनासाठी करतां येतील :—

(अ) जप्त केलेल्या वस्तूची विल्हेवाट लाश्याचे नियमन करणे ;

(ब) ह्या अधिनियमाअन्वये केलेल्या दंडाच्या रकमांतून इताऱ्या म्हणून द्यावयाच्या रकमा विहित करणे व त्या देण्यासंबंधी नियमन करणे ;

(क) जिज्यासंबंधी ह्या अधिनियमात कोणतीहि तरतुद केलेली नसल किंवा अदूरी तरतुद केलेली असेल व ह्या अधिनियमाचे उपर्यंथ अंगलात आणण्यासाठी जिज्यासंबंधी तरतुद करणे राज्य सरकारच्या सतें आवश्यक असेल अशा इतर कोणत्याहि गोष्टीसंबंधी तरतुद करणे.

(३) ह्या कलमाखल्वये केलेले नियम, ते कायम करण्यापूर्वी राजपत्रात आणाऊ प्रसिद्ध करण्यात आले पाहिजेत.

(४) ह्या कलमाखल्वये केलेले नियम राज्य विशाळभूमिकाच्या प्रत्येक सभागृहापुढे, असे नियम केल्याच्या लगतनंतर त्याचे जे अधिवेशन भरेल त्या अधिवेशनाच्या बेळी ठेवण्यात आले पाहिजेत आणि ते दोन्ही सभागृहांस समत असलेल्या ठरावाअन्वये फेरफार केले जाण्यास किंवा रही केले जाण्यास पाच असतील, आणि असे नियम अधिसूचनेद्वारे राजपत्रात प्रसिद्ध घेल्यानंतर, त्या प्रमाणे त्यात फेरफार करण्यात आला आहे किंवा ते रही करण्यात आले आहेत असें समजले पाहिजे :

परंतु, अशा रीतीने नियमात फेरफार केल्यानुठळे किंवा तो रही केल्यासुळे ह्या अधिनियमाच्या उद्देश्यांपैकीं कोणताहि. उद्देश विफल किंवा निरर्थक होण्याचा संभव आहे असे राज्य सरकारचे भत असेल तर, त्यास, राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, असा फेरफार किंवा रही करणे परिणामक्षम असणार नाही असें जाहीर करण्याचा अधिकार आहे आणि त्यानंतर असा नियम, जणू त्यात फेरफार करण्यात आला नव्हता किंवा तो रही करण्यात आला नव्हता असे समजून, अंगलात असृष्ट्याचे चालू राहील.

३०. (१) ह्या अधिनियमाअन्वये किंवा तदनुसार केलेल्या नियमाअन्वये सद्ग्रावनापूर्वक सद्ग्रावनाके लियाचा किंवा जे करण्याचा इरावा आहे अशा कोणत्याहि कृत्याबद्दल कोणत्याहि इसमाविरुद्ध पूर्वक काम करणाऱ्या इसमार्याके

(२) ह्या अधिनियमाअन्वये केलेल्या किंवा करण्यात आले आहे असें म्हण्ये. असेल्या कोणत्याहि कृत्याच्या संबंधात सरकारविरुद्ध कोणताहि वाचा, आणि कोणत्याहि अधिकाऱ्याविरुद्ध कोणताहि खटला किंवा वाचा, असा वाचा किंवा खटला ज्ञा कृत्यादिष्यांती तशार असेल तें कुरु घडत्याच्या तारखेपासून तीन सहित्यांच्या अंत वाखल करण्यात आलेला वस्तूची आलविती कामा नवे किंवा करण्याची घटलविती घेण्यार नाही.

३१. ह्या अधिनियमाअन्वये अधिकार दिलेले सर्व अधिकारी हे, भारतीय दंड संहिता, कलग कांही अधिकारी लोकसेवक असें.

अनुसूचि.

मुंबईचा अफू ओढण्याबाबत अधिनियम, १९३६ याखालील अपराध न करण्याबद्दल मुचलका.

(कलम ११)

ज्याअर्थी, मी..... (नांव) राहणार..... (ठिकाण) या भला,.....
मुदतीपर्यंत मुंबईचा अफू ओढण्याबाबत अधिनियम, १९३६, कलम ७, कलम ८ व कलम ९ याखालील अपराध न करण्याबद्दल मुचलका करून देण्याविषयीं फर्माविष्यांत आले आहे; त्याअर्थी, उक्त मुदतीपर्यंत असा कोणताहि अपराध न करण्याबद्दल यावरून मी आपणा स्वतःस बांधून घेत आहे व त्यांत मजकूर न कोणत्याहि प्रकारे कसूर, झाल्यास, राज्य सरकारला दंडादाखल..... रुपये देण्यास मी यावरून स्वतःस बांधून घेत आहे.

आज तारीखमाहेसन १९

(सही)

[जेव्हा जामिनानिशीं मुचलका करून यावयाचा असेल तेव्हां, पुढील मजकूर अधिक दाखल करावा—]

वर नाव लिहिलेला.....हा, उक्त मुदतीपर्यंत मुंबईचा अफू ओढण्याबाबत अधिनियम, १९३६, कलम ७, कलम ८ व कलम ९ याखालील अपराध करणार नाहीं याबद्दल त्याच्यासाठी आम्ही स्वतः जास्तीन आहों असें यावरून जाहीर करतों व त्यांत त्यांने कसूर केल्यास दंडादाखल राज्य सरकारला रु..... देण्यास आम्ही आपणां स्वतःस, संयुक्तपणे व प्रत्येकी, बांधून घेत आहोत.

आज तारीखमाहेसन १९

(सहा)